

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
 मा. महिला व बालकल्याण समिती सभा
 कार्यपत्रिका क्रमांक - २
 सभावृत्तांत

दिनांक - २३/०९/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २३/०९/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा. गिता सुशिल मंचरकर - सभापती
२. मा. गोफणे अनुराधा देविदास
३. मा. जवळकर वैशाली राहूल
४. मा. नेटके सुमन राजेंद्र
५. मा. शितोळे शैलजा बाबुराव
६. मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर
७. मा. अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.बहादुरपुरे - सहा.समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत " पवनाथडी " राबविणेबाबत - मा.अश्विनी चिंचवडे, मा.सुभद्रा ठोंबरे यांचा प्रस्ताव.

- अ) दिनांक ०८/०७/२०१५ व २२/०७/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.
- आ) दिनांक २८/०७/२०१५ व ३०/०७/२०१५ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.
- इ) दिनांक १४/०९/२०१५ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : ४

विषय क्रमांक : १

दिनांक : २३/०९/२०१५

सुचक : मा.अश्विनी चिंचवडे

अनुमोदक : मा.सुभद्रा ठोंबरे

संदर्भ :- मा.अश्विनी चिंचवडे, मा.सुभद्रा ठोंबरे यांचा प्रस्ताव -

सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुमारे १०,००० महिला बचत गट आहेत. परंतु “ पवनाथडी ” मध्ये सर्वच महिला बचत गटांना सहभागी होता येत नाही. सर्वाना सहभागी करून घेण्यासाठी महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत “ पवनाथडी ” आयोजित करावी व याकामी येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(गिता सुशिल मंचरकर)

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६७९/२०१५

दिनांक : २३/०९/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.